

वाचले :-

- १) श्रीम. राजकुमारी किशनलाल हंस रा.आवंढे, ता.वाडा जि.पालघर यांचा दिनांक १५/०३/२०१६ रोजीचा अर्ज.
  - २) मा. अपर जिल्हाधिकारी, ताणे मुख्यालय, जव्हार यांचेकडील बिनशेतीसह रेखांकन आदेश क्र. महसूल/कक्ष.१/टे.२(अ)/एनएपी/एसआर-१६१/२०१३ दिनांक २७/०६/२०१४.
  - ३) नगर रचनाकार पालघर शाखा यांचेकडील जा.क्र. बांप/मौ.आवंढे/ता.वाडा/ग.क्र.१०९/१ पै व इतर/रहिवास/नर-पालघर/७८२ दिनांक १८/०६/२०१६.
  - ४) तहसिलदार वाडा यांचेकडील अहवाल क्र.महसूल/क.१/जमिनबाब/कावि-१३४/१६ दि.२/०४/१६
  - ५) उप वन संरक्षक, जव्हार वन विभाग, जव्हार यांचेकडील नाहरकत दाखला जा.क्र.व/१/नाहप्र/३१२४/सन २०१२-१३ दिनांक १८/१२/२०१२.
  - ६) ग्रामपंचायत वसुरी बु. आवंढे, ता.वाडा जि.पालघर यांचेकडील नाहरकत दाखला जा.क्र. १९५ दिनांक ०७/०९/२०१५.
  - ७) तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती, वाडा यांचेकडील जा.क्र. पंसवा/आवि/कावि-२२७/१२ दिनांक ०७/१२/२०१२
- दिनांक २७/०६/२०१६ रोजीचे क्षतिपूर्ती बंधपत्र.



ज्या अर्थी, उपोद्घातातील अनुक्रमांक १ अन्वये पालघर जिल्हयातील वाडा तालुक्यातील येथील गट क्रमांक १०९/१ पै, ११५, १२० या मंजूर बिनशेतीसह रेखांकनातील एकूण क्षेत्र २२७८१.९० चौ.मी. पैकी भुखंड क्रमांक १ ते २७ चे एकूण क्षेत्र १०१४७.६० चौ.मी. या भुखंडावर रहिवास प्रयोजनार्थ बांधकाम परवानगी मिळण्याबाबत अर्ज प्राप्त झालेला आहे.

ज्या अर्थी, उपोद्घातातील अनुक्रमांक ३ अन्वये नगर रचनाकार पालघर शाखा यांचेकडील जा.क्र. बांप/मौ.आवंढे/ता.वाडा/ग.क्र.१०९/१ पै व इतर/रहिवास/नर-पालघर/७८२ दिनांक १८/०६/२०१६ अन्वये सुयोग्य नियोजनाचे दृष्टीकोणातून बांधकामाचे आराखडे मंजूर केलेले आहेत.

त्याअर्थी, महाराष्ट्र जमिन महसूल (जमिनीच्या वापरातील बदल व अकृषिक आकारणी) नियम १९६९ मधील परिशिष्ट-३ अन्वये जिल्हाधिकारी पालघर यांना निहित करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून उक्त अपर जिल्हाधिकारी याद्वारे श्रीम. राजकुमारी किशनलाल हंस रा.आवंढे, ता.वाडा जि.पालघर यांना प्रस्तावनेतील अनुक्रमांक २ वर अंतर्भूत असलेल्या आदेशातील शर्तीस अधिन राहून मौजे आवंढे येथील कागदोपत्री दर्शविलेले गट क्रमांक १०९/१ पै, ११५, १२० या मंजूर बिनशेतीसह रेखांकनातील एकूण एकत्रित क्षेत्र २२७८१.९० चौ.मी. पैकी भुखंड क्रमांक १ ते २७ चे एकूण क्षेत्र १०१४७.६० चौ.मी. या भुखंडावर नगर रचनाकार पालघर शाखा यांचेकडील जा.क्र. बांप/मौ.आवंढे/ ता.वाडा/ग.क्र.१०९/१ पै व इतर/रहिवास/नर-पालघर/७८२ दिनांक १८/०६/२०१६ चे पत्रातील शर्तीस अधिक खालील शर्तीस अधिन राहून रहिवास प्रयोजनार्थ बांधकाम परवानगी देण्यांत येत असून नगर रचनाकार, शाखा कार्यालय, पालघर यांचेकडील मंजूर नकाशाप्रमाणे खालील क्षेत्रावर बांधकाम अनुज्ञेय नाही.

अ.क्र.	जमिनीचा तपशिल	क्षेत्र (चौ.मी.)
१	रोड वायडिंग खालील क्षेत्र	१०७६.८०
२	१२ मी. सड्यांसरोड खालील क्षेत्र	१३१९.२०
३	प्रस्तावित खुले क्षेत्र १०%	२४१६.७०
४	अंतर्गत रस्त्याखालील क्षेत्र	४३२१.००

त्याशर्ती अशा :-

१) ही परवानगी महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम त्याखालील केलेले नियम यांना अधिन राहून देण्यांत आलेली आहे.

२) अनुज्ञाग्राही व्यक्तीने अशा जमिनीचा वापर व त्यावरील इमारतीच्या किंवा अन्य बांधकामाचा उपयोग

उक्त जमीनीचा ज्या प्रयोजनार्थ उपयोग करण्यास परवानगी देण्यांत आली असेल त्याच प्रयोजनार्थ केला पाहिजे. अशा जमिनीच्या वापरात बदल करावयाचे असल्यास जिल्हाधिकारी कार्यालय पालघर यांच्याकडून तशी लेखी पूर्व परवानगी प्राप्त करून घेणे बंधनकारक राहिल.

३) अनुज्ञाग्राही व्यक्तीने अकृषिक परवानगीच्या दिनांकापासून एक वर्षाच्या आंत अशा भूखंडाच्या विंगरशेतकी वापरास सुरुवात केली पाहिजे. त्याआधी त्याने अनुक्रमे अनुचित महसूल व स्थानिक प्राधिकरणातून ईमारतीसाठी लागणारी आवश्यक परवानगी मिळवून घेतली पाहिजे. त्याने असे केले नाही आणि विक्री/खरेदी परवानगीकामी त्याने सक्षम प्राधिका-याकडून पूर्व मंजूरीने मुदत वाढवून घेतली नाही तर, अशी परवानगी रद्दवातल झालेचे समजण्यात येईल.

४) मंजूर प्रादेशिक योजनांसाठीची विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली दिनांक २१/११/२०१३ मधील नियम क्र. ६.२.११ नुसार Security Deposit Fee भरणेबाबत शासनाकडून भविष्यात आदेश प्राप्त झाल्यास Security Deposit Fee भरणे अर्जदार/विकासक/भूखंडधारकावर बंधनकारक राहिल. त्यानुसार अर्जदाराने दि. १८/०६/२०१६ रोजीचे नोटरीयुक्त बंधपत्र दिलेले आहे. तरी बंधपत्रानुसार Security Deposit Fee भरण्याची जबाबदारी अर्जदार/विकासक/भूखंडधारकावर बंधनकारक राहिल.

५) इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर इंजिनिअर/आर्किटेक्ट यांचेकडील पुर्णत्वाचे प्रमाण पत्रासह इमारत वापर परवान्यासाठी अर्ज करणे बंधनकारक राहिल व वापर परवाना मिळाल्यानंतरच इमारतीचा प्रत्यक्ष वापर करता येईल.

६) मंजूर प्रादेशिक योजनांसाठी विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली दि. २१/११/२०१३ मधील तरतुदीचे पालन करण्याचे जबाबदारी अर्जदार/विकासक/जमीन मालक यांचेवर बंधनकारक राहिल.

७) जोत्यापर्यंतचे बांधकाम झाल्यावर ते मंजूर नकाशाप्रमाणे आहे त्याबाबत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीतील तरतुदीनुसार दाखला घेणे बंधनकारक राहिल.

८) सार्वजनिक सुविधा भूखंडाखालील क्षेत्र एकूण क्षेत्राच्या ५ टक्के कायम राखीव ठेवण्यात यावे. तसेच सार्वजनिक सुविधा भूखंडाखालील क्षेत्राचा वापर रेखांकनातील भूखंड धारकांना वाजवी दरामध्ये करून देण्याची जबाबदारी अर्जदार/जमीनमालक/विकासक यांच्यावर बंधनकारक राहिल.

९) नियोजित इमारतीच्या वापरासाठी आवश्यक असणा-या पाण्याची सोय तसेच सांडपाण्याची व मैला निर्मूलनाची व्यवस्था उपलब्ध नसल्यास इमारतीच्या वापरापूर्वी अर्जदाराने करणे आवश्यक आहे.

१०) नियोजित बांधकामापासून पुढील, मागील व बाजूची सामासिक अंतरे प्रत्यक्ष जागेवर मंजूर झालेल्या नकाशाप्रमाणे ठेवणे बंधनकारक राहिल.

११) विषयांकित जागेच्या पूर्वेस नाला लगत जात असून नाल्यापासून सोडावयाचे अंतर हे खुले क्षेत्र (Open space) म्हणून दर्शविलेले आहे. तसेच जागेच्या पश्चिमेस तलाव लगत असून तलावापासून सोडावयाचे अंतर हे खुले क्षेत्र (Open space) म्हणून दर्शविलेले आहे. तसेच याबाबत Structural stability (परजन विशारद दाखला) प्राप्त करून Structural Designer यांचेकडून घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली बांधकाम करणे बंधनकारक राहिल.

१२) मंजूर केलेल्या बांधकाम नकाशाप्रमाणे प्रस्तावित केलेल्या इमारतीची उंची व मजले असणे आवश्यक आहे.

१३) प्रस्तावित गृहबांधणी योजनेचा गोपवारा खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र.	भूखंडाचे एकूण क्षेत्र (चौ.मी.)	एकूण अनुज्ञेय बांधकाम क्षेत्र (चौ.मी.)	प्रस्तावित बांधकाम क्षेत्र (चौ.मी.)	प्रस्तावित वापर
१	१०१४७.६०	९१३२.८४	५८८२.५०	रहिवास

१४) नियोजित बांधकाम क्षेत्र हे मंजूर नकाशाप्रमाणेच असावे व प्रत्येक मजल्यावरील कमाल बांधकाम क्षेत्र नकाशात दर्शविल्यानुसार खालील तक्त्यानुसार असणे आवश्यक राहिल.

इमारत प्रकार	स्टिल्ट/तळ मजला (चौ.मी.)	पहिला मजला (चौ.मी.)	एकूण बांधकाम क्षेत्र (चौ.मी.)	इमारत संख्या	एकूण प्रस्तावित बांधकाम (चौ.मी.)
TYPE-A	९२.००	९२.००	१८४.००	७	१२८८.००
TYPE-B	६३.७०	६३.७०	१२७.४०	३५	४४५९.००
TYPE-C	३२.९७	३७.४७	७०.४४०	१	७०.४४०
TYPE-D	३२.५३५	३२.५३५	६५.०७०	१	६५.०७०
			एकूण	४४	५८८२.५०

रोजीच्या नाहरकत दाखल्यांतील अटी व शर्तीचे पालन करणे अनुज्ञाग्रही यांचेवर बंधनकारक राहिल.

- ३१) प्रस्तावित जमिनीची अतितातडीची मोजणी फी रक्कम रुपये ८४०००/- (अक्षरी चौ-याऐंशी हजार रुपये मात्र) चलन जीआरएन एमएच-०० ३२१३४४३ (भारतीय स्टेट बँक चलन क्रमांक) दिनांक ०३/०८/२०१६ अन्वये शासन जमा केली आहे.
- ३२) प्रस्तावित जमिनीच्या विंगरशेतकी आकारणीच्या पाचपट रक्कम रु. १५२२१/- (अक्षरी पंधरा हजार दोनशे एकव्वीस रुपये मात्र) रुपांतरीत कर (कन्व्हर्शन टॅक्स) म्हणून चलन एमएच०० ३२१३६२२ (भारतीय स्टेट बँक चलन क्र) दिनांक ०३/०८/२०१६ अन्वये सरकार जमा केली आहे.
- ३३) सदर जागेवर सोबतच्या मंजूर नकाशाप्रमाणेच बांधकाम अनुज्ञेय आहे, मंजूर नकाशा व्यतिरीक्त बांधकाम केल्यास अथवा पार्किंग क्षेत्रावर बांधकाम केल्यास, तसेच जादा मजल्यावर बांधकाम केल्यास सदरची परवानगी रद्द करण्यात येईल व अनुज्ञाग्रही दंडास पात्र राहिल.
- ३४) अर्जदार यांनी दर-चौ.मी. ला (अ) रहिवास ०.१० पैसे या सुधारीत दराप्रमाणे प्रत्येक महसूली वर्षाकरिता खालील प्रमाणे अकृषिक आकार तलाठी यांचेकडे अकृषिक आकार भरावा लागेल. तसेच जि.प. पालघर यांनी दाखविलेला नविन "विशेष कर" सुध्दा भरावा लागेल.
- ३५) मौजे आवंढे येथील गट क्रमांक १०९/१ पै, ११५, १२० या मंजूर रेखांकनातील भुखंड क्रमांक १ ते २७ चे एकुण एकत्रित क्षेत्र २२७८१.९० चौ.मी. पैकी १०१४७.६० चौ.मी. या भुखंडावर आतापर्यंतचा बिनशेती सारा शासनास भरणा करणे अनुज्ञाग्रही यांचेवर बंधनकारक राहिल.
- ३६) महाराष्ट्र चेंबर्स ऑफ हाऊसिंग विरुद्ध महाराष्ट्र शासन या मा. उच्च न्यायालयातील रिट याचिका क्र. ६७०२/२०११ मधील मा. न्यायालयाचे अंतरीम स्थगितीबाबत शासनाचे महसूल व वन विभागाचे पत्र क्र. गौखनि-१०/२०११/प्र.क्र.६१८/ख, दिनांक १७/११/२०११ मधील सुचनांनुसार मा. न्यायालयाचे अंतिम आदेशास अधीन राहून सदर परवानगी देणेत आली असून मा. न्यायालय/शासन याबाबतीत जे निर्णय/आदेश देतील ते अर्जदार यांचेवर बंधनकारक राहतील.
- ३७) अर्जदार यांनी वरील पैकी कोणत्याही शर्तीचे उल्लंघन केल्यास सदरची परवानगी रद्द करण्यात येईल व त्याचे विरुद्ध पुढील कायदेशिर कार्यवाही करण्यात येईल.
- ३८) अनुज्ञाग्रही यांनी नगर रचनाकार पालघर शाखा यांचेकडील बांधकाम नकाशा व्यतिरीक्त जादा बांधकाम केल्या अगर बांधकामामध्ये बदल करून जादा चटई क्षेत्र निर्देशांक वापरल्यास अनुज्ञाग्रही हे महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ५२ अन्वये फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करणेस पात्र राहतील व असे जादा बांधकाम दूर करणेत पात्र राहिल.
- ३९) मंजूर रेखांकनानुसार अंतर्गत रस्त्याचे क्षेत्र पूर्णपणे विकसित करून ते स्थानिक प्राधिकरण म्हणून स्थानिक ग्रामपंचायत/नगरपंचायत/नगरपरिषद यांचेकडे तात्काळ हस्तांतरीत करावे. तसेच सदर मंजूर रेखांकनानुसार सार्वजनिक सुविधा क्षेत्र भुखंडाचा प्रत्यक्ष वापर मंजूर प्रयोजनार्थ करणे बंधनकारक राहिल. सदर बाबींची पूर्तता भुखंडाचे बांधकाम करण्यापूर्वी करावी.
- ४०) उपोदघोतातील अनुक्रमांक ८ अन्वये देणेत आलेल्या क्षतिपूर्तिबंधपत्रातील अटी व शर्तीचे पालन करणे अनुज्ञाग्रही यांचेवर बंधनकारक राहिल.
- ४१) सदर बांधकाम परवानगी भुखंड क्रमांक १ ते २७ यांना नगर रचनाकार पालघर यांनी मंजूर केलेल्या बांधकाम नकाशाप्रमाणे देणेत येत आहे. बांधकाम आदेशाच्या दिनांकास सर्व भुखंडाचे ७/१२ वर कब्जेदार श्रीम. राजकुमारी किशनलाल हंस यांची मालकी आहे. यास्तव भुखंड क्रमांक १ ते २७ चे बांधकाम नगर रचनाकार पालघर यांचेकडील मंजूर बांधकाम नकाशानुसार पूर्ण झाल्यानंतरच सदर १ ते २७ भुखंडाचे हस्तांतरण अनुज्ञेय होईल तत्पूर्वी हस्तांतरण अनुज्ञेय होणार नाही.
- ४२) सदर जमिनीची सर्व बांधकाम परवानगी ही परवानगीसाठी दाखल ७/१२ मधील कब्जेदाराच्या नावे देणेत आली असून त्याप्रमाणे भुखंड निहाय बांधकामाची स्वतंत्र ७/१२ सदरी नोंद घेण्याची गाव कामगार तलाठी यांनी कार्यवाही करावी. तसेच मंजूर बांधकाम नकाशाप्रमाणे स्वतंत्र भुखंडाचा ७/१२ सदरी अंमल देऊन, मोकळे क्षेत्र, सुविधाखालील क्षेत्र, अंतर्गत रस्त्याचे क्षेत्राबाबत स्वतंत्र ७/१२ ला अंमल देऊन या क्षेत्रास जमिन मालकाचे नाव राहणार नाही याबाबत कार्यवाही करणेत यावी व तसा पूर्तता अहवाल तहसिलदार वाडा यांना सादर करावा.

- १५) मंजूर व प्रत्यक्ष बांधकामात सक्षम प्राधिका-यांच्या पुर्व परवानगीशिवाय कोणताही बदल करण्यात येऊ नये.
- १६) नियोजित नकाशात दर्शविल्याप्रमाणे अधिकृत मार्ग ठेवणे अनुज्ञाग्रही यांचेवर बंधनकारक राहिल. सदर रस्त्याबाबत भाविष्यात कोणताही वाद उत्पन्न झाल्यास त्याचे सर्वस्वी निराकरण करण्याची जबाबदारी अर्जदार/ जमीनमालक/विकासक यांची राहिल.
- १७) विषयांकित जागेवरील बांधकाम करताना आय.एस.आय. १३०२०-१९९३ भूकंपरोधक आर.सी.सी. डिझाईननुसार बांधकाम घटकाचे नियोजन अर्हताप्राप्त नोंदणीकृत स्ट्रक्चरल इंजिनियर यांच्याकडून करून घेणे आवश्यक असून त्यांच्या देखरेखीखाली नियोजित इमारतीचे बांधकाम पुर्ण करणे अर्जदार/विकासकत यांच्यावर बंधनकारक राहिल.
- १८) विषयाधिन जागेवरील बांधकामाचे मंजूर नकाशाप्रमाणे कार्यान्वयन, बांधकाम साहित्याची गुणवत्ता व दर्जा, प्रस्तावित इमारतीचे आर.सी.सी डिझाईन, अग्निशमन व्यवस्था इ. बाबत जमीन मालक/ विकासकर्ता/ वास्तुविशारद/सल्लागार अभियंता व स्ट्रक्चरल अभियंता यांची जबाबदारी राहिल.
- १९) महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना, अधिनियम १९६६ चे कलम ४८ नुसार महसूल प्राधिकरणाने बांधकाम परवानगी ही दिलेल्या तारखेपासून एक वर्षापर्यंत वैध असेल. नंतर पुढील वर्षासाठी अर्जदार यांनी योग्य त्या कारणासहित नियोजन प्राधिकरणाकडे विनंती अर्ज करून परवानगीचे नुतनीकरण मुदत संपणेआधी करणे आवश्यक राहिल. अशा प्रकारचे नुतनीकरण फक्त तीन वर्षे करता येईल. वैध मुदतीत बांधकामे पूर्ण केली नसतील तर नवीन परवानगी घ्यावी लागेल. नवीन परवानगी घेताना त्यावेळी अस्तित्वात असलेल्या प्रचलित नियमांचा व नियोजित विकास प्रकल्पांच्या अनुषंगाने छाननी करण्यात येईल व ती बाब अर्जदार/ जमिनमालक यांच्यावर बंधनकारक राहिल.
- २०) विषयाधीन भूखंडाच्या हद्दीबाबत काही तक्रारी असल्यास त्याचे निराकरण करण्याची सर्वस्वी जबाबदारी अर्जदार/जमीनमालक/विकासक यांची राहिल.
- २१) प्रस्तुत प्रकरणी समाविष्ट कागदपत्रे अथवा माहिती दिशाभुल करणारी असल्यास अथवा ती खोटी आढळल्यास सदरची परवानगी रद्द करण्यात येईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी अनुज्ञाग्रही व वास्तुविशारद यांची राहिल. तसेच होणा-या नुकसानीची जबाबदारी अनुज्ञाग्रही व वास्तुविशारद यांची वैयक्तीक राहिल.
- २२) सदर जागेसंदर्भात पूर्व संदर्भ/न्यायालयीन संदर्भ अथवा भूसंपादन प्रकरण असल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी अनुज्ञाग्रही यांची राहिल.
- २३) शासनाचे नगर विकास विभागाकडील परिपत्रक क्र.डीसीआर-१०९४/२८२९/युडी-११,दि.१९/०९/९५ अन्वये सदरहू इमारतीवर सोलर वॉटर हिटींग सिस्टीम कार्यान्वित करणे आवश्यक राहिल.
- २४) शासनाचे नगर विकास विभागाकडील परिपत्रक क्र. टीपीवी-४३२००/२१३३/सीआर-२३०/०१/ युडी-११, दिनांक १०/०३/२००५ अन्वये सदरहू इमारतीवर रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम कार्यान्वित करणे आवश्यक राहिल.
- २५) विषयांकित बांधकाम क्षेत्रासाठी पोहच रस्ता तसेच अंतर्गत रस्ता व इतर सोयी सुविधा जसे जल:निस्सारण, मल:निस्सारण व पाणी पुरवठा इ. सर्व बाबींचा विकास अर्जदार यांनी स्वखर्चाने पुर्ण करणे बंधनकारक राहिल. त्याशिवाय जागेवरील इमारतीचा नियोजित वापर सुरु करता येणार नाही.
- २६) स्टिल्टची उंची बांधकाम नकाशात दर्शविल्यानुसार प्रत्यक्ष जागेवर करण्यात यावी. तसेच स्टिल्टची वापर फक्त वाहनतळासाठीच करण्यात यावा. स्टिल्ट भविष्यात बंदिस्त करता येणार नाही. तसेच स्टिल्ट किमान दोन बाजूंनी खुले ठेवण्याची जबाबदारी अर्जदार यांची राहिल.
- २७) प्रस्तावित बांधकाम नकाशामधील बाल्कनी बंदिस्त करता येणार नाही. बाल्कनी खुली ठेवणे आवश्यक राहिल.
- २८) पायाभूत सुविधांची पुरेशा तरतुदींचे पालन करणे अनुज्ञाग्रही यांचेवर बंधनकारक राहिल.
- २९) विषयांकित जमिनीलगत जमिनीस पोहोच रस्ता हा विषयांकित जमिनीमधून आवश्यक असता सदर पोहोच रस्ता प्राप्त करून देणे विषयांकित जमिनीच्या जमिनमालकांस/विकासकास बंधनकारक राहिल.
- ३०) ग्रामपंचायत वसुरी बु. आवंढे, ता.वाडा जि.पालघर यांचेकडील जा.क्र. १९५ दिनांक ०७/०९/२०१५

2

5-

- क्र.महसूल/कक्ष-१/टे-२/एनएपी/आवंडे-वाडा/एसंआर-१३/२०१६
- ४३) प्रस्तुत आदेशातील कोणत्याही विधीवत शर्तीचा भंग अर्जदार/विकासक/वास्तुविशारद यांनी केल्यास दिलेली बिनशेती रेखांकन परवानगी रद्द होणेस पात्र ठरेल व या अनुषंगाने परवानगी रद्द करणेचे आदेश या कार्यालयाकडून निर्गमित करणे विधीसंमत असेल.

सही/---

(सतीश देशमुख)

अपर जिल्हाधिकारी पालघर

प्रति,

श्रीम. राजकुमारी किशनलाल हंस रा.आवंडे, ता.वाडा जि.पालघर

स्थळ प्रतीवर मा. अपर जिल्हाधिकारी सो.  
यांची सही असे.



20/10/20

अपर जिल्हाधिकारी पालघर करिता

